

उल्हासनगर महानगरपालिका

उमपा / करवि / यु 2/474/22
लोकन क्र. 41202300000160
दिनांक - 19/01/2023

सादर

विषय — मालमत्ता कर आकारणी नोंद वहीत कर भरण्यास प्रथम पात्र जबाबदार व्यक्ती म्हणून नावाची नोंद करणेबाबत मिळकत क्र. 11BI015123500

अर्जदार यांनी दिनांक 03/01/2023 रोजी श्री. ग्यान घनशामदास कारिया, पत्ता— फ्लॅट क्र. डी-९, न्यू शालीमार सोसायटी, गोल मैदान, उल्हासनगर १ मालमत्ता क्र. 11BI015123500 महानगरपालिका कर आकारणी नोंदवहीत कर भरण्यास प्रथम पात्र जबाबदार व्यक्ती म्हणून नावाची नोंद करणेकरीता अर्ज दाखल केला आहे. त्यानुसार महापालिका कर आकारणी दफ्तरी नोंदवहीत गिता हरसिंगानी या नावाची नोंद असून मिळकतीचे एकुण क्षेत्रफळ...

तरी अर्जदार यांनी आपल्या नावाची नोंद करणेकरीता अर्जासोबत सादर केलेले कागदपत्रांचा तपशिल खालीलप्रमाणे.

- १) कर भरणा ना देयक प्रमाणपत्र वर्ष २०२२-२३ करीता
- २) श्रीम. गिता होटचंद हरसिंगानी व श्री. गंगाराम पहेलाजराय माखिजा यांचे अॅग्रीमेंट फोर सेल दि. २३/०५/१९८८
- ३) श्री. गंगाराम पहेलाजराय माखिजा व श्री. ग्यान घनशामदास कारिया यांचे नोटरी अॅग्रीमेंट फोर सेल दि. ०५/०६/१९९५
- ४) नोटरी हमी पत्र/ताब पावती क्र. ३०० दि. २६/१२/२०२२
- ५) स्थानिक वर्तमान पत्र दै. उल्हास खबरदार दिनांक ०१/०१/२०२३
- ६) अर्जदाराचे प्रतिज्ञा पत्र सादर

लिपीक

उपरोक्त कागदपत्रान्वये मनपा कर आकारणी पुस्तकात मालमत्ता क्र. 11BI015123500 अन्वये नोंद असलेल्या मिळकती करीता मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ कर भरण्यास प्रथम पात्र व्यक्ती म्हणून श्री. ग्यान घनशामदास कारिया या नावाची नोंद वर्ष २०२२-२३ पासून करणेसाठी शिफारस करण्यात येत आहे.

कर निरीक्षक

उप-कर निर्धारक व संकलक

कर निर्धारक व संकलक

Change of Name R. V. Charges	
Paid Rs.	1062461063
Receipt No.	
Date	
Sign	



उल्हासनगर महानगरपालिका, मालमत्ता कर विभाग

ULHASNAGAR MUNICIPAL CORPORATION, PROPERTY TAX DEPT.
मुख्य कार्यालय, तळमजला, उल्हासनगर-४२१ ००३ जिल्हा ठाणे, महाराष्ट्र
Head Office, Ground Floor, Ulhasnagar-421 003 Dist Thane, Maharashtra
Tel No:- ९५२५१-२७२०११६ /१२५ Ext. No. २३८ Fax No:- ९५२५१-२७२०१०४



No. UMC:TD:UNIT- U-2/474 /22
Reg.No.41202300000160

Date 20/01/2023
Sr No. 11/0409

TO,
Shri Gianchand Ghanshyam Karia
Flat No. D-9 New Shalimar Society,
Goal Maidan
Ulhasnagar- 421001, Dist Thane

Sub:- Mutation of Entry as an **Occupier** in respect of Property bearing **Sr No. 11/0409** of Mpl Assessments Register.

Ref: Your Notice Dated. 03/01/2023

Sir/Madam,

Your name has been entered in place of **Geeta Harsinghani** under Ward No. 11/0409 Property No. 11BI015123500 as person primarily liable to property Tax. The Entry in the assessment book is mutated on the basis of the following documents.

- | | | |
|--|----------|----------------|
| 1. Copy of sale deed & Index-Ii Registered | NO. | Dt. |
| 2. Conveyance Deed [CD] | NO. | Dt. |
| 3. Change of Name effected by Sub Divisional Officer Ulhasnagar | NO. | Dt. |
| 4. Partition deed registered with Registrar of Assurance | NO. | Dt. |
| 5. Gift deed registered with Registrar of Assurance | NO. | Dt. |
| 6. Mortgage deed registered with Registrar of assurance | NO. | Dt. |
| 7. Lease deed registered with Registrar of Assurance | NO. | Dt. |
| 8. Letter of Administration granted by court | NO. | Dt. |
| 9. Date Certificate of deceased | NO. | Dt. |
| 10. Possession Letter | NO. | Dt. |
| 11. Indemnity bond/ Possession Letter | NO. 300 | Dt. 26/12/2022 |
| 12. Objection Notice published in the Newspaper namely Daily Ulhas Kabardar | NO. | Dt. 01/01/2023 |
| 13. Applicant Pratgyaptra | NO. | Dt. |
| 14. Unregistered Instrument attested or by Notary Agreement For Sale | NO. | Dt. 23/05/1988 |
| | NO. | Dt. 05/06/1995 |

This is only a mutation of entry for the purpose of primary Inability to tax and shall not be construed as transfer of title. Any misrepresentation of fraudulent information containet in the notice given by you would any (time) cancellation of entry without prejudice to the rights of prosecution against you.



Assessor & collector of Taxes
Ulhasnagar Municipal Corporation

ly
is

2
3

8
5
e
e
n

n